WHITE ORGANIC AGRO LIMITED



(FORMERLY WHITE DIAMOND INDUSTRIES LIMITED) 312A, Kailas Plaza, Vallabh Baug Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400 077. INDIA Tel: +91.22.25011983 | Fax: +91.22.25011984 | Web: www.whiteorganicagro.com | Email: info@whiteorganicagro.com | CIN: L01100MH1990PLC055860

2nd September, 2021

To, **Listing Department** BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort Mumbai- 400 001

Scrip Code: 513713

Sub.: Public Announcement & Newspaper Publication in respect of information regarding 31st Annual General Meeting proposed to be held on September 30, 2021 through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM).

In view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has, vide its Circular dated 5th May, 2020, read with Circulars dated 8th April, 2020 (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI Circular No.:

SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 read with other rules and regulations issued by SEBI and as applicable to the Company, permitted the holding of the Annual General Meeting ("AGM") through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), without the physical presence of the Members at a common venue.

MCA and SEBI by Circular No. 2/2021 dated 13th January, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 respectively, have extended the above exemptions till 31st December, 2021.

Further to inform that in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and MCA Circulars, the 31st AGM of the Company is proposed to be held on Thursday, September 30, 2021 at 10.30 AM through VC/OAVM.

Pursuant to General Circular No. 2/2021 dated 13th January, 2021 & 20/2020 dated 5th May, 2020 issued by MCA, read with Regulations 47, 30 and Schedule III of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclosed the copies of newspaper advertisement published in Financial Express (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) edition dated September 02, 2021 in respect of information regarding the 31st AGM of the Company.

Kindly take the above on your record

Thanking You, Yours faithfully For **White Organic Agro Limited**

Rupal Narvekar
Company Secretary & Compliance Officer

FINANCIAL EXPRESS

TAINWALA CHEMICALS AND PLASTICS (INDIA) LIMITED

CIN NO.: L24100MH1985PLC037387

Registered office: "Tainwala House", Road No.18, M.I.D.C., Andheri (East), Mumbai-400 093. Website - www.tainwala.in | Email - cs@tainwala.in

Notice of AGM, Book Closure& E-Voting Notice is hereby given that the 36" Annual General Meeting of the members of the Company will be held on Tuesday, the 28" September, 2021 at 3:00 PM through video conferencing ("VC") or other audio visual means ("OAVM"), to transact the Business set

In compliance with the provisions of General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8" April, 2020; General Circular No. 17/2020 dated 13" April, 2020, issued by the MCA and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 121 May, 2020 SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January, 2021 issued by SEBI, ("MCA and SEBI Circulars")The AGM will be held through video conferencing ("VC") or other audio visual means ("OAVM") without the physical presence of Members and Notice of the 36" AGM along with the Annual Report for the FY 2020-21will be sent only through electronic mode to those members whose email addresses are registered with the company's Registrar and Share Transfer Agent/Depositories, Members will be provided with a facility to attend the AGM through VC or OAVM.

Members who have not registered their email address are requested to register the same with Depository in case of shares held in electronic form and with Registrar and Share transfer Agent, Link Intime India Pvt Ltd if shares held in physical mode.

Notice is also hereby given pursuant to the provisions of Section 101 of the Companies Act, 2013 that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday i.e. 22" September, 2021 to Tuesday i.e. 28th September, 2021 (both days inclusive) in connection with the forthcoming Annua General Meeting of the Company.

Notice is also hereby given pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 that the e-Voting facility will be available to the members for three days from Saturday i.e. 25th September, 2021at 9.00 AM to Monday i.e. 27th September, 2021at 05.00 PM to exercise their right to vote for the forthcoming Annual General Meeting of the Company. The cut-off date for determining the eligibility of members to vote by electronics means is Tuesday, 21" September, 2021.

website www.tainwala.in, on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular instructions for joining the AGM, manner of casting votes through remote

The notice of AGM and Annual Report will also be available on the Company's

For Tainwala Chemicals and Plastics (India) Limited

Simran R Mansukhani

Place : Mumbai Date : 31" August, 2021

e-voting.

Director (DIN NO. 06500475)

MAX ALERT SYSTEMS LIMITED CIN NO.: L74999MH2004PLC144034

Regd. Off.: 502, 5th Floor, Timmy Arcade, Makwana Road, Marol, Andheri (East), Mumbai-400059. Tel No.:+022- 26879168, Website: https://www.maxalert.in, Email Id: santhosh.b@deltainfra.in INFORMATION REGARDING 18th ANNUAL GENERAL MEETING

The 18th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday 30th September, 2021 at 11.30 A.M. (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means ("VC/OAVM") facility without the physical presence of the members at the common venue in compliance with the provisions of Companies Act, 2013 (as amended) and rules made there under("Act"), SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015. General Circular Nos.14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April 2020, 13th April 2020 and 5th May 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No.SEBI/ HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") The Instruction for joining the AGM through VC/OAVM will be provided in the notice of AGM. Members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the guorum under section 103 of the Act.

The Notice of AGM and the Annual Report of the Company, inter alia, containing the financial statements and other statutory reports for the financial year ended 31st March, 2021 will be sent only by e-mail to those members whose email address is registered with the Company / Depositories / Registrar and Transfer Agent (RTA) of the Company, Skyline Financial Services Private Limited. in accordance with the MCA circulars and aforesaid SEBI circular. The Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2020-21 will also be available on the website of the Company at https://www.maxalert.in and website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com.

Instruction for members whose email ids are not registered or updated: In case shares are held in physical mode, members are requested to please

provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) to the Company's Register & Share Transfer Agents (RTA) i.e. Skyline Financial Services Private Limited to register/update their In case shares are held in demat mode, members are requested to contact their

respective Depository Participants to register/update their email address.

Manner of casting vote through e-voting:

Place: Mumbai

Date: September 01, 2021

The Company is providing remote e-voting facility before the AGM and e-voting facility during the AGM to its members through National Securities Depository Limited (NSDL) to cast their votes. The detailed procedure for remote e-voting before the AGM and e-voting facility during the AGM by the members holding shares in dematerialized/physical mode and having registered email addresses/ not having registered email addresses will be provided in the Notice of AGM.

For Max Alert Systems Limited

Tayappa Marenna Koli **Chief Financial Officer** (PAN: AWAPK0884C)

Reserve Price | Earnest Money

Deposit (in ₹)

केनरा बैंक Canara Bank सिंडिकेट Syndicate



ARM - II BRANCH, MUMBAI 3rd Floor, Canara Bank Building, Adi Marzban Street, Mumbai-400 001 Tel. No.: (022) 22651128 / 29 Email: cb6289@canarabank.com

SALE NOTICEE-Auction Sale Notice for Sale or immovable Properties under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable properties mortgaged / charged to the Secured Creditor, the Possession of which has been taken by the Authorized Officer of Canara Bank, will be sold on "As is where is", "As is what is" basis on 18.09.2021 for recovery of ₹ 2,37,90,21,091.70 (as on 30.06.2021 plus further interest and charges) being dues to Consortium Lenders from M/S. DELTA IRON & STEEL COMPANY PVT. LTD., Office No. 205, 2nd floor, Windfall Tower, Sahar Plaza Complex, Andheri Kurla Road, J. B. Nagar, Andheri (East), Mumbai-400 059, represented by its Directors Mr.

Akshav Rajendra Jain and Mr. Dhanesh Javantilal Mehta:

Description of the Property

_			
1	Open Plot measuring 4000 sq. mtrs. at Gut No. 357, Hissa No. 69, Vaghjai Nagar, Village Mouje Kharabwadi, Taluka Khed, Chakan Dist. Pune in the name of M/s. Hyper Plasma Fabricators Pvt. Ltd. (Vacant Land)		₹ 40,00,000/-
2	Open Plot measuring 1150 sq. mtrs. at Gut No. 357, Hissa No. 69, Vaghjai Nagar, Village Mouje Kharabwadi, Taluka Khed, Chakan, Dist. Pune in the name of M/s. Hyper Plasma Fabricators Pvt. Ltd. (Vacant Land)	₹ 98,00,000/-	₹ 9,80,000/-
3	Land in Survey Nos. 278/1-B Area 56220 M2 & 278/4 Area 2400 M2, known as "Borchem Cariachem Mola" at Curtorim Vill. Salcete, Tal. & Sub-Dist. of Salcete, Dist. of South Goa in name of M/s. Chandor Engineering & Trading Co. (P) Ltd., (Symbolic Possession)	₹ 26,38,00,000/-	₹ 2,63,80,000/-
4	Flat No. 1302 on 13th floor Andheri Monisha CHS. Ltd., S. V. Road, Near Shoppers Stop, Andheri West, Mumbai-400 058 in the name of Mr. Dhanesh Jayantilal Mehta & Mr. Akshay Rajendra Jain adm. 1435 sq. ft. carpet area (Physical Possession)		₹ 30,10,000/-
5	Flat No. 703 A & B 7th floor 'C' Wing Eden IV CHS. Ltd., adm 1590 sq. ft. built up, Hiranandani Gardens Powai Mumbai, owned by Mr. Akshay R. Jain (Symbolic Possession)	₹ 3,58,00,000/-	₹ 35,80,000/-
6	Flat No. 402, 4th floor 'B' Wing, Ansal Heights, Dr. G. M. Bhosale Road, Opp. Old Market, Worli Naka, Mumbai-400 018 owned by Mrs Rajshree A. Jain adm. 1203 sq. ft i. e.111.75 sq. mtr. carpet area including the area of the balconies. (Symbolic Possession)	₹ 6,25,00,000/-	₹ 62,50,000/-
7	Office premises at Unit No. 205, 2nd Floor, Windfall Tower B, Sahar Plaza Complex, Andheri Kurla Road, J. B. Nagar, Andheri (East), Mumbai-400 059 in the name of Mr. Dhanesh Jayantilal Mehta & Mr. Akshay Rajendra Jain adm. 2508 sq. ft. (Carpet area) together with 5 Car Parking Space bearing Nos. 7, 8, 9, 10, 11 in the podium level. (Symbolic Possession)	₹ 6,52,00,000/-	₹ 65,20,000/-

The Earnest Money Deposit shall be deposited on or before 17.09.2021 upto 05.00 p. m. Details of EMD and other documents to be submitted to service provider on or before 17.09.2021 upto 5.00 p. m. Date up to which documents can be deposited with Bank is

Date of inspection of properties are as under with prior appointment with Authorised Officer: [1] For Sr. No. 1 & 2 - 07.09.2021 [2] For Sr. No. 3 - 08.09.2021 [3] For Sr. No. 4 to 7 - 09.09.2021 For detailed terms and conditions of the sale, please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Mr. Pradeep Padman Chief Manager, Canara Bank, ARM II Branch, Mumbai (Ph. No.: (022) 22651128/29/Mob. No. 7639236670) or Mr. Sanjeet Kumar (Mob No.: 8797860296) e-mail id : cb6289@canarabank com during office hours on any working day or the service provider M/s. C1 India Pvt. Ltd., Udyog Vihar, Phase-2, Gulf Petrochem Building, Building No. 301, Gurgaon, Harvana, Pin-122015 Mr. Haresh Gowda Mob. No. 9594597555 (Contact No. +911244302020 / 21 / 22 / 23 / 24,

support@bankeauctions.com; hareesh.gowda@c1india.com. Authorised Officer Date : 31.08.2021 Canara Bank, ARM-II BRANCH Place : Mumbai

Form No. INC-26 (Pursuant to Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014} Before the Central Government, Regional Director, North Western Region, AHMEDABAD In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of subrule (5) of Rule 30 of the Companies Incorporation) Rules, 2014

ÁND K C ORGANISER PRIVATE LIMITED (CIN: U45200GJ2010PTC062593) having its Registered Office at B-205, SAMUNDRA, NR. CLASSIC GOLD

HOTEL, GIRISH COLD DRINK CHAR RASTA

OFF. C.G. ROAD AHMEDABAD, GUJARATApplicant Company / Petitioner NOTICE is hereby given to the General Public that the company proposes to make application to the Central Government under Section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on 25th August, 2021 to enable the company to change its Registered Office from "State of Gujarat" to the "State

of West Bengal". Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver MCA-21 portal the on (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his /her objections supported by an affidavit stating the nature of his / her interest and grounds of opposition to the Regional Director, North Western Region, ROC Bhawan, Opp. Rupal Park Society, Behind Ankur Bus Stop, Naranpura, Ahmedabad-380013 within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant Company at its Registered Office at the address mentioned below:-B-205, SAMUNDRA, NR. CLASSIC GOLD HOTEL, GIRISH COLD DRINK CHAR RASTA,

OFF. C.G. ROAD AHMEDABAD, GUJARAT For & on behalf of Applicant K C ORGANISER PRIVATE LIMITED DHARAMCHAND JAIN

DIN: 00410007

Opera House

Color Spot,

Phone: 23692926 / 56051035.

Phone: 23748048 | 23714748.

Mobile: 9769238274/ 9969408835

Phone: 2342 9163 / 2341 4596.

FCA Communications,

Phone: 40020550 / 51.

Fulrani Advtg. & Mktg.

Nariman Point,

Phone: 24159061

Ganesh Advertising,

J.K. Advertisers, Hornimal Circle, Fort.

Phone: 22663742.

Mani's Agencies, Opp.G.P.O., Fort.

Manjyot Ads, Currey Road (E)

Phone: 2263 00232. Mobile: 9892091257.

Phone: 24700338.

OM Sai Ram Advtg.,

Currery Road Mobile: 9967375573

Pinto Advertising, Mazagaon, Phone: 23701070. Mobile: 9869040181.

Premier Advertisers

Mobile: 9819891116

Mumbai Central

Phone: 66626983

Mobile : 9820460262.

Date: 01.09.2021 Place: Ahmedabad

Bank of India Relationship beyond banking

Pimple Saudagar Branch Shop No.-1-2. Parvsakshi Building. Shivsai Road, Pimple Saudagar, Pune- 411027

Public Auction of Seized Vehicle

Bank of India is desirous to sell the vehicle on 'AS IS WHERE IS BASIS' The vehicle can be inspected by prospective buyer by contacting Pimple Saudagar Branch (+020-27213600). *Bank/Branch will not be responsible for any other/pending expenses after sale of vehicle The last date of receiving sealed quotations with Earnest Money payable by DD / Bankers Pay Order favoring : Bank of India, drawn on any nationalized bank, payable at Pune before 09/09/2021 by 2.00 p.m EMD Deposit A/c. No. 055890200000033, IFSC BKID0000558 Bank reserves sole right to cancel the process and / or reject the bids without assigning any reason. The vehicle for sale:

No.	Name of the A/c & Vehicle	Reg. No.	Year of Passing	Reserve Price Fixed / EMD	
1.	M/s. A.B. Tours and Travels				
35.0	Hyundai Xcent	MH-12-	2018	Rs.3.10 lakhs	
	VTVT PRIME T + CNG	IG PQ-9632 Rs.0.3	Rs.0.31 lakhs		
	Chassis No. : MALA741CI	HM291947	Eng. No.	: G4LAHM649513	

- The tender is subject to terms and conditions as prescribed by bank. 2. For inspection of vehicle the interested persons are requested to contact Pimple Saudagar Branch (+020-27213600).
- . The tender will be opened on 09/09/2021 at 3.30 P.M. at Pimple Saudagar Branch, Pune.
- . The person who filed tender should present at the time of opening of tender.

WHITE ORGANIC AGRO LIMITED

312A, Kailas Plaza, VallabhBaug Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400 077, INDIA Tel: +91.22.25011983 | Fax: +91.22.25011984 | Web: www.whiteorganicagro.com Email: info@whiteorganicagro.com; CIN: L01100MH1990PLC055860

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 31" Annual General Meeting ('AGM') of White Organia Agro Limited will be held on Thursday, September 30, 2021, at 10:30 AM through Video Conferencing / Other Audio Visual Means ('OVAM'); to transact business as will be detailed in the notice convening the said AGM proposed to be circulated in due course. In view of General Circular No.: 20/2020 and No. 14/2020 dated May 05, 2020 and April 08, 2020 respectively; issued by ministry of corporate affairs and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 providing clarity and relaxation on conducting AGM in the times of COVID pandemic; read with other rules and regulations issued by SEBI and as applicable to the Company; the AGM will be held without the physical presence of the shareholders at a common venue. Instructions and guidelines for joining the meeting will be provided in the notice convening the said AGM and the said notice will be made available on the website of the Company available on http://whiteorganicagro.com nvestor relations.html and alternately you may download the same from our RTA's website http://www.sharexindia.com/pdfreports.php or website of BSE Limited (The

The Company is pleased to provide e-voting facility to all its Members to exercise their right to vote on the resolutions through E-Voting platform ("remote e-voting") provided by Central Depository Services Ltd. ("CDSL") allowing the shareholders to vote on given dates from their respective locations and an 'e-voting during AGM' service is also being provided to enable the members to vote while the meeting is in progress. Instructions would be provided in the notice of the Annual General Meeting. The members whose names appear in the Register of Members / list of Beneficial Owners as on the cut-off date i.e. Thursday. eptember 23, 2021 will be entitled to avail the facility of remote e-voting

The annual report and notice for annual general meeting would be sent electronically to those members who have registered their e-mail addresses. These documents will also be available on the Company's website on this link: http://whiteorganicagro.com/ investor relations.html and alternately you may download the same from our RTA's website www.sharexindia.com

Shareholders, whose details are not registered with the depository, Company or RTA need to follow the following steps to register their email IDs and obtain user ID and passwords, to participate in the e-voting process.

. For Physical shareholders- please provide necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy), AADHAR (self attested scanned copy) by email to Company's email ID: info@whiteorganicagro.com or approach the RTA at: support@sharexindia.com ali.shaikh@linkintime.co.in.

2. For DEMAT shareholders -, please provide Demat account detials (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID). Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy), AADHAR (selfattested scanned copy) to Company or RTA on the abovementioned email IDs.

For White Organic Agro Limited

Date: 01-09-2021 Place: Mumbai

Mr. Darshak Rupani Managing Director DIN: 03121939

Phoenix ARC Private Limited

Regd. Office: Dani Corporate Park, 5th Floor, 158, C.S.T Road, Kalina, Santacruz (E), Mumbai -400 098, Telephone: 022-68492450, Fax: 022-6741 2313 CIN:U67190MH2007PTC168303 Email:info@phoenixarc.co.in, Website:www.phoenixarc.co.in https://phoenixarc.co.in/?p=961

Phoenix ARC **ONLINE E- AUCTION SALE OF ASSETS** PUBLIC NOTICE FOR ONLINE E- AUCTION

In exercise of the powers under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (in short referred to as SARFAESI Act) and Security Interest (Enforcement) Rules, 2002 (in short referred to as RULES) and pursuant to the possession of the secured asset of the borrower mentioned hereunder vested with the Authorised Officer under the said SARFAESI Act and RULES for recovery of the secured debts, the Authorised Officer has decided to sell the secured asset by auction sale Notice is hereby given to the public in general and to the borrower and guarantors in particular, that the under mentioned property mortgaged to Phoenix ARC Private Limited acting in capacity as Trustee of Phoenix Trust FY 18-8 Scheme A (Phoenix) (pursuant to assignment of debt by The Janata Sahakari Bank Limited, Pune in favour of Phoenix vide Assignment Agreement dated 26.03.2018) wi be sold on "AS IS WHERE IS" basis & "AS IS WHAT IS" condition, by way of "online e-auction" for recovery of dues and further inter est, charges and costs etc. as detailed below in terms of the provisions of SARFAESI Act read with Rules 6.7, 8 & 9 of Security Interes

(Enforcement) Rules, 2002) through website https://www.bankeauctions.com M/s. Omkar Agro & Hospitality Private Limited Name of the Borrower Name of the Personal 1, Mr. Dinesh Krishna Shinde Guarantors/Corporate 2. Mrs. Pallavi Dinesh Shinde

3. M/s. Omkar Engineering Works Private Limited Guarantors Rs.28,35,09,276/- (Rupees Twenty-Eight Crores Thirty-Five Lakhs Nine Thousand Two Hundred Seventy-Amount due Six Only) with further interest till the date of repayment of dues in full together with incidental expenses, costs and charges as per the Demand Notice dated 23rd November 2015 issued under section 13(2) of the SARFAESI Act. 2002. Possession taken under Symbolic Possession taken on 26.10.2018 by the Authorized Officer of Phoenix Trust FY 18-8 SARFAESI Act. 2002 Date of Inspection On request Date of submission of Bid 21.09.2021 (Tuesday) before 4.30 pm (E- Auction) Earnest Money Deposit EMD Amount to be deposited by way of RTGS Favouring "PHOENIX TRUST FY 18-8", Current Account 3711968614; Kotak Mahindra Bank Limited, Branch: Kalina, Mumbai, IFSC Code: KKBK0000631. EMD amount: Rs.1,00,44,000/- (Rupees One Crore Forty-Four Thousand Only) Rs.10,04,40,000/- (Rupees Ten Crores Four Lakhs Forty Thousand Only) Reserve Price **Bid Increment** Rs.1,00,000/- (Rupees One Lakh Only) & in such multiples Date & Time of E-Auction 22.09.2021 (Wednesday) between 11.00 a.m. to 12.00 noon Mode of E- Auction Description of the Secured All that Piece and Parcel of Land, as mentioned below, in of village Mangrul, District: Pune Sub registration Taluka Mavai . admeasuring about 1 H.00 Are out of total land admeasuring about 1H 89 Are of Gat no 34, Asset being auctioned. 2. admeasuring about 4 H.61 Are out of total land admeasuring about 5H 41 Are of Gat no 35, 3. admeasuring about 0 H. 7.4 Are out of total land admeasuring about 0 H 11 Are of Gat no 50 Construction on ABC Land in scheme ABC together with construction of I Gymkhana. Hill View Store & Bar. Kitchen Office & Parking Room, Changing Room, Pantry, Power House, Guestrooms, Library, Bathrooms, Toilets, Watchmar Room, Gerbera Store Room etc. Total Built-up Area 19214 Sq. Ft Vemi Compost Shed 1250 Sq. Ft. Poly House &Nursery 8536Sq.Ft., Swimming Pool 1404 Sq. Ft., Dance Floor 1764 Sq. Ft Cold Storage 17*12*7, Yoga Centre, Statue

& Models Trees, Lawns Irrigation & Fog System standing thereon. Terms and Conditions of E- Auction: 1. The auction sale is being conducted by the Authorised Officer under the provisions of SARFAESI Act with the aid and through e-auction mode. Auction/Bidding shall be only through "Online Electronic Mode" through the website https://www.bankeauctions.com. M/s C1 India Private Limited is the service provider to arrange platform for e-auction.

2. The Auction is conducted as per the further Terms and Conditions of the Bid document and as per the procedure set out therein. Bidders

may go through the website of Phoenix, https://phoenixarc.co.in?p=961 and also the website of the service provider, www.bankeauctions.com for e-auction sale notice, bid documents, the details of the secured assets put up for auction / obtaining the bid form. 3. The bidders may participate in the e-auction quoting/bidding from their own offices/place of their choice. Internet connectivity shall have to be arranged by each bidder himself/itself. The Authorised Officer/Phoenix/service provider shall not be held responsible for the internet connectivity network problems, system crash down, power failure etc.

4. For details, help, procedure and online training on e-auction, prospective bidders may contact Mr. Hareesh Gowda of M/s C 1 India Private Limited, Contact Number: 91-124-4302020/2021/2022/2023/2024, 91-9594597555/07291981124/25/26, email id: support@bankeauctions.com. 5. The e-auction will be conducted on the date and time mentioned herein above, when the secured asset mentioned above will be sold on "as is where is" basis & "as is what it is" condition. 6. All the intending purchasers/bidders are required to register their name in the portal mentioned above as https://www.bankeauctions.com and ge

user ID and password free of cost to participate in the e-auction on the date and time aforesaid. 7. For participating in the e-auction, intending purchasers/bidders will have to submit the details of payment of refundable Earnest Money Deposi of 10% of the reserve price of the secured asset along with copies of the PANCARD, Board Resolutions in case of company and Address Proof or or before 21.09.2021 (Tuesday) before 4.30 p.m.

8. The successful purchaser/bidder shall deposit the 25% (inclusive of EMD) of his/her/its offer by way of RTGS to the account mentioned herein above on or before 18:30 hours on 22.09.2021 (Wednesday) i.e., the same day of e- auction, which deposit will have to confirmed by Phoenix failing which the sale will be deemed to have been failed and the EMD of the said successful bidder shall be forfeited. 9. The EMD of all other bidders who did not succeed in the e- auction will be refunded by Phoenix within 72 hours of the closure of the e-auction The EMD will not carry any interest.

10. The balance amount of purchase consideration shall be payable by the successful purchaser/bidder on or before the fifteenth day from the date of confirmation of sale of the said secured asset by the Authorised Officer/Secured Creditor or such extended period as may be agreed upon in writ ing by the Authorised Officer at his/her discretion. In case of default, all amounts deposited till then shall be liable to be forfeited. 11. For inspection of property or more information, the prospective bidders may contact Amit Masekar/Ajit Kewin, at abovementioned address or a amit.masekar@phoenixarc.co.in / ajit.kewin@phoenixarc.co.in (email) or on 09769497286 / 09619866780 (Mob). 12. It shall be the sole responsibility of the intending bidders to inspect, verify and satisfy themselves about the secured asset encumbrances, title o

property put on auction and claims/rights/dues affecting the secured assets, including the statutory dues and specifications before submitting the bid. 13. The particulars specified in the auction notice published in the newspapers have been stated to the best of the information of the undersigned; however, undersigned shall not be responsible / liable for any error, mis-statement or omission. 14. At any stage of the auction, the Authorised Officer may accept/reject/modify/cancel the bid/offer or post-pone the auction without assigning any reason thereof and without any prior notice.

15. In the event, the auction scheduled hereinabove fails for any reason whatsoever, Phoenix has the right to sell the secured asset by any meth ods under the provisions of Rule 8(5) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 and SARFAESI Act. 2002. 16. The successful purchaser/bidder shall bear any statutory dues, taxes, fees payable, stamp duty, registration fees, etc. that is required to be paid in order to get the property conveyed/delivered in his/her/its favour as per the applicable law.

17. The payment of all statutory/non-statutory dues, taxes, rates, assessments, charges, fees etc. owing to anybody shall be the sole responsibili ty of the successful bidder only. 18. The successful purchaser/bidder shall be solely responsible for any cost / expenses / fees / charges etc. payable to the authorities towards the transfer of the rights in its / his / her favour. 19. The borrower/guarantors/owners/mortgagors, who are liable for the said outstanding dues, shall treat this Sale Notice as a notice under Rule

(6) of the Security Interest (Enforcement) Rules, about the holding of above- mentioned auction sale. Place: Talegaon, Pune Sd/- Authorised Officer

Phoenix ARC Private Limited, Phoenix Trust FY 18-8 Scheme A

Date: 02.09.2021

DRC

DRC SYSTEMS INDIA LIMITED

[CIN: L72900GJ2012PLC070106]

Registered Office: 24th Floor, GIFT Two Building, Block No. 56, Road-5C, Zone-5, GIFT CITY, Gandhinagar, Taluka & District - Gandhinagar - 382 355

Tel: +91 79 67772222 Email: ir@drcsystems.com Website: www.drcsystems.com

NOTICE is hereby given that the 9th Annual General Meeting ("AGM") of the Members of DRC

NOTICE OF THE 9" ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE DATES

AND E-VOTING INFORMATION

Systems India Limited ('the Company') will be held on Tuesday, September 28, 2021 at 10:00 AM through Video Conferencing (VC) / Other Audio Video Means (OAVM) to transact the businesses as set out in the Notice of the AGM. The Company has dispatched the Annual Report for the Financial Year 2020-21 along with the Notice convening AGM through electronic mode on Wednesday, September 01, 2021 through electronic mode only to the members whose email addresses are registered with the Company and/or Depositories and/or RTA in compliance with General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 read with General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and 02/2021 dated January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India (hereinafter referred to as "Circulars"). The Annual Report for the Financial Year 2020-21 along with the Notice convening the AGM is also available on the website of the Company at www.drcsystems.com and also on website of BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of Link Intime India Private Limited ("Link Intime") at https://instavote.linkintime.co.in. NOTICE is hereby further given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ("Act")

read with applicable rules made there under and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, September 21, 2021 to Tuesday, September 28, 2021 (both days inclusive), for the purpose of 9th AGM of the As per the Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and

Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of Listing Regulations, the Company is providing its members the facilities to cast their vote on all the resolutions set forth in the said Notice using electronic voting system ('e-voting') provided by Link Intime. The voting rights of shareholders shall be in proportion to their shares in the paid up equity share capital of the Company as on Tuesday, September 21, 2021 ("cut-off date"). The details as required pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and Rules made there under are given herein below: 1 Date & Time of commencement of Remote e-voting 9.00 a.m. on Friday, September 24, 2021

Cutoff date for determining rights of Tuesday, September 21, 2021 entitlement for e-voting Those persons who have acquired shares and have become members of the Company after emailing of notice of AGM by the Company and whose names appear in the Register of

as mentioned in the said Notice of AGM. Remote e-voting shall not be allowed beyond 5:00 p.m. on Monday, September 27, 2021 6 E-voting facility will be available during AGM. Members, who have already cast their vote by remote e-voting prior to the AGM may remain present at AGM through VC/OAVM but shall

not be entitled to cast their vote again during AGM In case shareholders have any queries regarding e-voting, they may refer the Frequently Asked ('FAOs') and InstaVote e-Voting manual available https://instavote.linkintime.co.in , under Help section or send an email to enotices@linkintime.co.in or contact on: - Tel: 022 -4918 6000.

Members of the Company/ in the statement of beneficial owners maintained by depositories

as on cut-off date can exercise their voting rights through e-voting by following the procedure

In case shareholders/ members have any queries regarding access and their participation in the meeting through VC, they may send an email to instameet@linkintime.co.in or contact on: Tel: 022-49186175.

For DRC Systems India Limited Sd/-

5:00 p.m. on Monday, September 27, 2021

Date: September 01, 2021

Place: Gandhinagar

2 Date & Time of end of Remote e-voting

Jainam Shah **Company Secretary**



JAYASWAL NECO INDUSTRIES LIMITED CIN-L28920MH1972PLC016154

Regd. Off.: F-8, MIDC Industrial Area, Hingna Road, Nagpur-440016 (MH) Tel No.: 07104 - 237276 Website: www.necoindia.com | E-mail: contact@necoindia.com

Notice of the Extra Ordinary General Meeting and E-Voting

NOTICE is hereby given that the Extra Ordinary General Meeting (EGM) of Jayaswal Neco Industries Limited (the

Company) will be held on Thursday, 23" September, 2021 at 12.30 p.m. through Video Conferencing ("VC") or Other Audio-Visual Means ("OAVM"), to transact the Business as set out in the Notice dated 28" August, 2021 convening the EGM. In view of the continuing COVID-19 Pandemic, social distancing norms are to be followed. Accordingly, the Ministry of

Corporate Affairs ("MCA") has vide its circular dated June 23, 2021 read with circulars dated April 8, 2020 and April 13, 2020 (hereinafter referred to as "Circulars") have permitted the holding of Extra Ordinary General Meeting (EGM) through VC / OAVM, without the physical presence of the members at a common venue. In compliance with Section 101 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 18 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and MCA Circulars, the Notice of the EGM is being sent in electronic mode to Shareholders whose e-mail addresses are registered with Link Intime India Pvt. Ltd. (RTA) / Depository Participant(s).

Shareholders who have not registered their e-mail address and in consequence to whom the Notice of EGM could not be serviced, may provide their email address and mobile number at the email ID of the Company: contact@necoindia.com and may request the soft copy of the same. Notice convening the EGM is available on the website of the Company www.necoindia.com, website of National

Securities Depository Limited (NSDL) www.evoting.nsdl.com., BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com). E-voting: Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of Listing Regulations, the Company is

pleased to provide its Members the facility of "remote e-voting" (i.e. e-voting from a place other than venue of EGM) to

enable them to cast their vote by electronic means on all the resolutions as set out in the said Notice of EGM. In accordance with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015, the Company has fixed Thursday, 16" September, 2021 as the "cut-off date" to determine the eligibility of Members to vote

by electronic means. A person whose name is recorded in the Register of Members of the Company or in the Statement of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date, i.e. Thursday, 16" September, 2021, only shall be entitled to avail

the facility of remote e-voting. The particulars pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder are given here in

below for the information of the Members: Date of completion of dispatch of the Notice of EGM: Wednesday, 1" September, 2021.

Date & time of commencement of remote e-voting through electronic means: Monday, 20" September, 2021

24994559 or toll free no. 1800 222 990 or at email ID evoting@nsdl.co.in.

Date & time of end of remote e-voting through electronic means: Wednesday, 22" September, 2021 at 5.00 p.m. For e-voting instructions, Members may go through the instructions contained in Note No. 14 of the Notice convening the EGM and in case of any queries/grievances with regard to e-voting, member(s) may refer to the 'FAQs' available at www.evoting.nsdl.com or contact Ms. Pallavi Mhatre at pallavid@nsdl.co.in /+ 91 22

Members will be provided with a facility to attend the EGM only through VC/OAVM through the NSDL e-Voting system. The instructions for joining the EGM are provided in the Notice of EGM. The attendance of the Members attending the EGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies. Act, 2013.

Members may note that: a) The remote e-voting facility shall be disabled by NSDL beyond 5.00 pm on 22rd September, 2021 and once the votes on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) The Company is also providing the e-voting facility during the EGM to those members who will be present in the EGM through VC /OAVM and have not cast their vote through remote e-voting during the e-voting window; c) The members may participate in the EGM even after exercising their right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting; d) Members whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. 16° September 2021 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the EGM.

Those persons who have acquired shares and have become Members of the Company after the dispatch of notice of the EGM by the Company and whose names appear in the Register of Members of the Company or in the Statement of Beneficial Ownerships maintained by the Depositories as on the cut-off date, i.e. 16th September, 2021, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in and can view the Notice convening the EGM on the website of the Company www.necoindia.com, website of National Securities Depository Limited (NSDL) www.evoting.nsdl.com, BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com). Such members can exercise their voting rights through remote e-voting by following the procedure as mentioned in the said Notice under E-voting instructions.

> For Jayaswal Neco Industries Limited Ramesh Jayaswal

Place: Nagour (Joint Managing Director) Date: 1" September, 2021 DIN. 00249947

financialexp.epap.in

PUBLIC NOTICE

Mrs. Shevantibai K. Mahapadi a member

of the Trupti Bhavan CHS Ltd., and holding

Room No. 891 in the building of the Society

has reported to the Society that the Origina

Share Certificate bearing No. 43 for 5 (Five

Shares bearing Nos. From 211 to 215 has

not been transferred for long and ar

application has been made for transfer of

the same.1) Mrs. Anupama V. Khambete
2) Mr. Vasudeo R. Khambete 3) Mr. Krishna

S. Mahapadi and then subsequently transfe

in the name of above said member. The

Society hereby invites claims and objections

from claimants/objector or objectors for

transferring the Share Certificate within the

period of 14 (fourteen) days from the

nublication of this notice with copies of

such documents and other proofs in suppor

of his/her/their claims/objections fo

transferring the Share Certificate to the Secretary of Trupti Bhavan CHS Ltd.,a

Building no.37, New Siddharth Nagar Road No.16, Goregaon (West), Mumbai

400062, if no claims/objections are received

within the period prescribed above, the

Society shall be free to transfer the Share

received by the Society shall be dealt with

n such a manner that it is provided unde

PUBLIC NOTICE

SMT. CLETA D'SOUZA was a Member of

the "Swami Sparsh Co-op Housing Society

Ltd". having, address Fitwala Road, Opp

Prabhadevi Railway Station, Elphinstone

Mumbai- 400013 and holding Flat No. 501

in the building of the society, died on 12.06.2020

The society hereby invites claims or objection

from the heir or heirs or other claimants/objector

or objectors to the transfer of the said shares

and interest of the deceased member in the

capital/ property of the society within a period

of 15 days from the publication of this notice

with copies of such documents and other

proofs in support of his/her/their claims/objections

for transfer of shares and interest of the decease

nember in the capital/ property of the society

If no claims/objections are received within

the period prescribed above, the society shall

be free to deal with the shares and interest

of the deceased member in the capital/property

of the society in such manner as is provided

under the bye-laws of the society. The claims/objections

f any, received by the society for transfer

of shares and interest of the deceased membe

in the capital/ property of the society shal

be dealt with in the manner provided under

the bye-laws of the society. A copy of the

registered bye-laws of the society is available

for inspection by the claimants/ objectors, in

the office of the society/ with the secretary of

the society between 07.00 P.M. to 09.00 P.M

from the date of publication of the notice til

For and on behalf of

Swami Sparsh Co-op. Housing Society Ltd.

Hon. Secretary

PUBLIC NOTICE

LOSS OF SHARE

CERTIFICATE

Notice is hereby given that

Share Certificate of

ZAKARIA INDUSTRIAL

PREMISES Co-operative

Society Ltd., situated at

Marol Maroshi Road, Marol

Village, Andheri (East),

Mumbai - 400 059 in the

name of MR. ASHOK MODY

(Proprietor of M/s Mody

Knitwears) having Share

Certificate No. 41 for 5

equity shares each of

Rs.50/- each bearing

distinctive numbers from

205 to 210 (both inculsive)

has been reported

MODY (Proprietor of M/s

Mody Knitwears) died on

26.3.2021 and his only legal

heir/Nominee, MRS. MEENA

ANIL KEJRIWAL has made

an application for issue of

duplicate share certificate to

the society at ZAKARIA

INDUSTRIAL PREMISES

Co-operative Society Ltd.

situated at Marol Maroshi

(East), Mumbai - 400 059,

objection if any against

issuance of duplicate Share

Certificate should be

submitted in writing along

with requisite proof within

15 (Fifteen) days from the

date of the publication of

this public notice, to

Advocate Dhruvin J. Modi,

having address at Office No.

C/15, Ground Floor,

Kailas Plaza, Vallabh Baug

Lane, Ghatkopar (East),

Mumbai – 400 077.

The Public are cautioned

against dealing in any way

with this Share Certificate.

Sd/-

Advocate

Dhruvin J. Modi

Road, Marol Village, Andheri

st/misplaced, MR, ASHOK

Date: 02.09.2021

the date of expiry of its period.

Place: Mumbai

without making any nomination.

For and on behalf of Trupti Bhavan CHS Ltd., 9/2021 Sd/-nbai (Hon. Secretary)

the bye-laws of the Society.

Date : 02/09/2021 Place : Mumbai

लसीकरणानंतरही २५ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना लागण

नवी दिल्ली, दि. १, (प्रतिनिधी): लसीकरण पुर्ण झालेल्या २५ टक्क्यांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स ॲण्ड इंटिग्रॅव्हिटिव्ह बायलॉजी (आयजीआयबी) आणि मॅक्स हॉस्पिटल यांनी दिल्ली-एनसीआर विभागात डेल्टा विषाणुच्या संसर्गाबाबत हा अभ्यास केला. कोरोना लशींच्या दोन्ही मात्रा पूर्ण झालेल्या ९५ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभ्यास करण्यात आला.लस घेऊन ४५ ते ९० दिवस पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली होती. त्यातील २५ टक्के जणांना करोनाची लागण झाल्याचे आढळले. बहुतांश जणांना कोणतीही लक्षणे नव्हती. डेल्टा विषाणूच्या संक्रमणाची तीव्रता अद्याप कमी आहे. मात्र गंभीर आजार टाळण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असून विषाणुचे संक्रमण रोखण्यासाठी मुखपट्टी घालणेही आवश्यक असल्याचे 'आयजीआयबी'चे वरिष्ठ शास्त्रज्ञ शंतनू सेनगुप्ता यांनी म्हटले आहे.

तेलंगणात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात नववधूसह ७ जणांचा मृत्यू



चेन्नई, दि. १, (प्रतिनिधी) : तेलंगणाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात नवविवाहित वधूसह तब्बल सात जण वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विकाराबादमध्ये, नवविवाहित प्रवालिका आणि नवाज रेड्डी हे लग्नानंतरच्या कार्यक्रमातून परतत असताना इतर चार जणांसह कारमधून प्रवास करत होते. तेव्हा नवीन वधू, तिची मेहुणी श्वेता आणि तिचा मलगा ८ वर्षीय त्रिनाथ रेड्डी हे वाहून गेल्याची घटना घडला. हा मुलगा अद्याप सापडलेला नाही. मुसळधार पावसानंतर रविवारी (२९ ऑगस्ट) रात्री वारंगलमधील एका नाल्यात एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृतदेह तरंगताना आढळला. शिवानगर येथील वोर्रम क्रांती कुमार अशी त्याची ओळख पटली आहे. यावेळी एक लॅपटॉप देखील सापडला आहे. शंकरपल्लीमध्ये आणखी एका ७० वर्षीय वद्ध वाहनातून वाहून गेल्याचं वृत्त आलं. तर आदिलाबादमध्ये ३० वर्षीय मजूरही वाहून गेला. त्याचप्रमाणे, यदाद्री भोंगीर जिल्ह्यात स्कूटरवर बसलेल्या दोन लहान मुलीही वाहून गेल्याचं देखील वत्त आलं आहे.

बसमधील १२ प्रवाशांची

सुटका राजन्ना-सिरसिल्ला जिल्ह्यात वाहत्या पाण्यात वाहन अडकल्यानंतर राज्य परिवहनाच्या बसमधील १२ प्रवाशांची सटका करण्यात आली. दक्षिण पश्चिम मान्सुनमुळे विकाराबाद, रंगा रेड्डी आणि सिद्दीपेतमध्ये जोरदार पाऊस झाला होता. हवामान विभागाने हैदराबाद आदिलाबाद, निजामाबाद, करीमनगर, वारंगल आणि खम्मम येथे मुसळधार पावसाचा इशारा दिला होता आहे.

हाय अलर्ट

राज्याच्या मुख्य सचिवांनी पोलीस महासंचालक (डीजीपी) आणि इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याचसोबत जिल्हाधिकारी, उच्च पोलीस अधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना हाय अलर्टवर राहण्यास सांगण्यात आलं आहे.

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील **श्रीमर्त** अर्चना अनिल खारगावकर व श्री. अनिल नारायण **ब्रारगावकर** यांनी फ्लॅट क्र.३१७, ३रा मजला, सा वेसावा एसआरए कोहौसोलि., लखमशी नापु रोड रुईया गार्डन जवळ, माटुंगा पुर्व, मुंबई-४०००१९ ह जागा श्रीमती लक्ष्मी दत्ताराम जाम्बरे यांच्याकडून दिनांव ०१.०२.२०१७ रोजीचे नोंदणीकृत विक्री करारनामानुसा बरेदी केले आहे. श्रीमती लक्ष्मी दत्ताराम जाम्बरे यांच)१.१२.२०१७ रोजी निधन झाले आणि त्यांच्य . नेधनापश्चात सदर विक्री त्यांचे कायदेशीर वारसदा गी. दशरथ डी. जाम्बरे यांनी दिनांक o७.१२.२०२ रोजीचे विक्री करारनामानुसार निश्चित केले (यापुढे

सदर फ्लॅट). जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री भदलाबदल, तारण, अधिभार, बक्षीस, न्यास, परिरक्षा त्रारसाहक्क, ताबा, भाडेपट्टा, मालकी हक्क, वहिवाट ारवाना, कायदेशीर हक्क, उपवहिवाट, केअरटेकर, कर्ज वेकास अधिकार, कोणत्याही न्यायालयाचे आदेश किंव कुमनामा, कोणतेही अधिकार, हक्क स्वरुपात कोणताई ावा किंवा मागणी असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप/दावा ष्ठ्यर्थ कागदोपत्री दस्तावेजांसह लेखी स्वरुपात सद . पचना प्रकाशन तारखेपासन १**४ दिवसांत** कळवावे . भन्यथा अशा व्यक्तींचे दावा/आक्षेप त्याग/स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

श्रीमती वनिता योगेश ओरां **दिनांक:**२.९.२०२१ वकील उच्च न्यायालर दुकान क्र.१२७, १ला मजला, अजंता स्क्रेअर मॉल गर्केट लेन, बोरिवली कोर्टाजवळ, बोरिवली (प.) मंबई-९२.

नमुना क्र.७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३ डॉ. ॲनीं बेझंट रोड, वरळी,

चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक : Acc/ X/ 1549/ 2021 सार्वजनिक न्यासाचे नाव : Mehrotra Foundation ...बाबत Jayant Mehrotra ...अर्जदार.

मुंबई-४०००१८

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, **सहाय्यक धर्मादाय** आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम् १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर वौकशी करणार आहेत:-

१) वर नमद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रोख रु. ५,०००/ (अक्षरी रूपये पाच हजार केवळ) a) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणार

काही हरकत घ्यावयाची असेल अगर पराव देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीर दिवसांच्या आंत या कार्यालयाचे वरीत गत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. न्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे नेकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय गयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शक्क्यानिशी आज दिनांक २५/०८/२०२१ रोजी दिली.



अधीक्षक (न्याय शाखा) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई

सही/-

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते कि, फ्लॅट नं. २०५, दुसरा मजला जीनेश्वर दर्शन को-ऑप. हौसिंग सो. लि. देवचंद नगर, जैन मंदिराजवळ, भाईंदर प., जि. ठाणे, श्री चिमणलाल प्रागजी वोरा, ह्यांच्या नावांनी होता, परंतु श्री चिमणलाल प्रागजी वोरा, ता. ०१/०३/२००८ रोजी मयत झालेले असून त्यांच्या वारसापैकी म्हणन श्री अशोक चिमणलाल वोरा, ह्यांनी सोसायटीला सदर फ्लॅट व शेअर सर्टीफिकेट आपल्या नावांनी करण्यासाठी अर्ज केलेला आहे. तरी सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाचे आत आपल्याजवळील पुराव्यासह ए/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक सी.एच.एस. लि., स्टेशन रोड, भाईदर (प), जि. ठाणे ४०१ १०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल व सोसायटीला सदर अर्ज मंजूर करता येईल. सही/-

सुनील बी. गारोडिया (वकील, उच्च न्यायालय मुंबई) ठिकाण : भाईदर दि. ०२/०९/२०२

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय. बृहन्मुंबई, धर्मादाय आयुक्त भवन, दुसरा मजला, ८३, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई.

चौकशीची जाहीर नोटीस एस.आर.एन. कमांक : GBR/83448/18/2 अर्ज क्रमांक : ACC/X/1632/2021 सार्वजनिक न्यासाचे नाव व नोंदणी क्रमांक निर स्पर्श फाउन्डेशन ट्रस्ट ... बाबत न्यासाचा पत्ता : बी-११०४, पाम स्प्रींग बिल्डींग, लिंक रोड, मालाड वेस्ट, डी मार्टच्या जवळ, मुंबई, मुंबई, मुंबई

अर्जदार- आशीर्बाद राम शरण ओझा सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशी कळविण्यात येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त बुहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमुद केलेला अर्ज यासंबंधी मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय ?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

अ) जंगम मिळकत : रोख रु. १०००००/- मात्र

(अक्षरी रुपये एक लाख मात्र फक्त) ब) स्थावर मिळकत : रोख रु. ०/- मात्र (अक्षरी रुपये मात्र फक्त

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणार काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुराव देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीर दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्याव मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंत आलेल्या कैफियतींचा विचार केला जाणा नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्या कोणास काही सांगावयाचे नाही असे समजू चौकशी पुरी केली जाईल व अर्जा निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील

ही नोटीस माझे सहीनिशी व कार्यालयाचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०१/०९/२०२१ रोजी दिली.



सही/ अधिक्षक सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग

ABC GAS (INTERNAIONAL) LTD. Regd.Office: Mahesh Villa, B G Kher Road, Near Campo Cola, Worli, Mumbai, Maharashtra 400018

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company have been lost/misplaced and the holder(s)/purchaser(s) of the said Equity Share have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s) Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to ssue duplicate certificate(S) to the aforesaid applicants without any further intimation.

	Name of the Share Holder	Folio No.	No. Of Shares	Distinctive Nos.	Certificate Nos.
		2042	1000	150601-150700	1507
				367901-368000	2190
	OM PRAKASH SARDA			388001-388100	2391
				412101-412200	2632
				499001-499100	3501
				573901-574000	4250
				623401-623500	4745
				623401-623500	4754
				641201-641300	4923
				935401-935500	3865

Place: Mumbai | Date: 02-09-2021 Name of the Shareholders- Om Prakash Sarda

यूनियन बैंक 🕼 Union Bank अन्धा कार्पोरेशन Andhra Corporation

वर्तक नगर शाखा: एस-३, १-४, वेदांत कमर्शियल कॉम्प्लेक्स, वर्तक नगर, ठाणे (प.), जिल्हा ठाणे-४००६०६.

ताबा सूचना (स्थावर मात

याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड नफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट २००२ अंतर्गत **युनियन बँक ऑफ इंडिया, वर्तक नगर शाखे**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम महवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी २३.०२.२०२१ रोजी वितरीत केलेल्य मागणी सचनेनसार कर्जदार **श्री. प्रकाश राममिलन मिश्रा** व जामिनदार **श्री. सरज प्रकाश मिश्रा** यांना सदर सचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम **रु.२१,४५,८३२/ - (रुपये एकवीस लाख पंचेचाळीस हजार आठशे बत्तीस फक्त)** जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/तारणकर्ता जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की. खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्य कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा ३० ऑगस्ट, २०२१** रोजी घेतलेला आहे.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

विशेषतः कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **युनियन बँक ऑफ** इंडिया, वर्तक नगर शाखा, यांच्याकडे रु.२१,४५,८३२/ - (रुपये एकवीस लाख पंचेचाळीस हजार आठशे **बत्तीस फक्त)** अधिक त्यावरील व्याज जमा करावी.

प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.३०३, ३रा मजला, इमारत क्र.बी-१, मानस हिल्स, खातिवली, वासिंद, शहापूर, ठाणे-४२१६०१ ठिकाण: ठाणे प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया दिनांक : ३०.०८.२०२१

اون Housing

नोंदणीकृत कार्यालय: ९वा मजला, अंतरिक्ष भवन, २२, के.जी. मार्ग, नवी दिल्ली-११०००१. शाखा कार्यालय: कार्यालय क्र.२ व ३, तळमजला, बाबा हाऊस, प्लॉट क्र.८६, बी.एल. बजाज रोड गाव गुंदवली, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३

नान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या प्रकरण ३ चे कलम १३(२) सेक्युरीटायझेशन ॲन्ड रिव आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३(१), तारखेला सुधारितप्रमाणे सूचना

आम्ही**. पीएनबी हौसिंग फायनान्स लिमिटेड** (यापढे पीएनबीएचएएफएल) यांनी सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑप विष्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे प्रकरण ३ चे कलम १३(२) (यापुढे कायदा) आमच्या लुधियाना शाखा कार्यालयात मागणी सूचना वितरीत केली आहे. सदर मागणी सूचना खाल नमद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदारांना आमचे प्राधिकत अधिकारीमार्फत वितरीत करण्यात आली होती. ज्यांचे खाते मदल रक्कम/हफ्ते/व्याज भरणा न केल्यामळे भारतीय रिझक् बँक/नॅशनल हैसिंग बँकेच्या मार्गदर्शनानुसार नॉन–परफॉमिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले. मुद्दल रक्कम/हफ्ते/व्याज इत्यादी भरणा न केल्याने तुमच्याकडून करण्यात आलेल कसुरीमुळे सदर प्रकाशन आहे. थकबाकी रक्कम खाली नमुदप्रमाणे आहे.

णास्तव आम्हाला विश्वास आहे की, तुम्ही मागणी सूचना टाळणार आहात आणि म्हणून सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये सदर मागणी सूचनेचे प्रकाशन करणे आवश आहे. तम्हाला येथे कळविण्यात येत आहे की. सदर मागणी सचना प्रकाशन तारखेपासन ६० दिवसांच्या कालावधीत उपरोक्त रक्कम तसेच संपूर्ण व्याज व शलक **पीएनबीएचएएफए**लकड़े नमा करावी, अन्यथा कर्जदार व जामिनदाराच्या प्रतिभूत मालमत्तेचा ताबा घेण्यासह प्रतिभूत मालमत्तेच्या विरोधात सदर कायद्याच्या कलम १३(४) तरतुदीअन्वये **पीएनबी**र

सेक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदीअन्वये तुर लक्ष वेधण्यात येत आहे की, सर्वसामान्य जनतेकडून निविदा किंवा खासगी व्यवहाराने दरपत्रक मागवून जाहीर लिलावाने प्रतिभृत मालमत्तेच्या विक्रीकरिता सूचना प्रकाशन तारखेपर्यं **पीएनबीएचएएफएल**ला आलेला सर्व शुल्क, खर्च इत्यादी एकत्रित संपुर्ण थकबाकी रक्कम जमा करावी. कृपया नोंद असावी की, सर्वसामान्य जनतेकडून निविदा किंवा खासर व्यवहाराने दरपत्रक मागवन जाहीर लिलावाने प्रतिभत मालमत्तेच्या विक्रीकरिता सचना प्रकाशन तारखेपर्यंत **पीएनबीएचएएफएल**ला आलेला सर्व शल्क. खर्च इत्यादी एकत्रित संपण थकबाकी रक्कम तुम्ही जमा न केल्यास तुम्हाला तद्नंतर प्रतिभूत मालमत्ता सोडविण्याचा अधिकार असणार नाही.

यापुढे तुम्हाला उपरोक्त प्रतिभूत मालमत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे हस्तांतरणापासून सदर कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये रोखण्यात येत आहे. अ.क्र. कर्ज खाते क्रमांक कर्जदार/सह-कर्जदाराचे नाव व पत्ता मागणी सूचनेची तारीख | मागणी सूचना तारखेला थकबाकी रक्का

१) श्री. धर्मेश सुरेंद्र पारेख क्र.६०२, वीणा सितार महावीर नगर, कांदिवली, दिनांक १०.०८.२०२१ रोजी देय एचओय्/बीएएन/ १०.०८.२०२१ मुंबई, महाराष्ट्र. २) श्री. सुरेंद्र गोविंदलाल पारेख क्र.६०२, वीणा सितार रु.८६०१७७९/- (रुपये शहाऐंशी लाख ०४१६/२८२९२९ एक हजार सातशे एकोणऐंशी फक्त) महावीर नगर, कांदिवली, मुंबई, महाराष्ट्र.

ज्ञामिनदाराचे नाव व पत्ता – एनए – तारण मालमत्ता: 'एक्स–९०२, ९वा ब्लॉक १–टॉवर एक्स, मंत्री सेरेनिटी फेज २ व फेज ३ (धारण), सर्व्हे क्र.५७(पी), ५८(पी), ५६(पी १९(पी), ६०(पी), ५६(पी), दोद्दाकल्लासन्द्रा, गाव कनकपुरा रोड, उत्तरहल्ली हुबली, बंगळूरू दक्षिण तालुका, प्रेसन्टल, ६०(पी), बंगळूरू, कर्नाटक, भारत-५६००६२

देनांक: ०२.०९.२०२१, ठिकाण: मुंबई सही / - (प्राधिकत अधिकारी) पीएनबी हौसिंग फायनान्स लिमिटेडकरि

IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE, GREATER MUMBAI REGION, MUMBAI Dharmadaya Ayukta Bhavan, 2nd Floor, 83, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai- 400018 **PUBLIC NOTICE OF INQUIRY**

Change Report No. DyCC/10/2021 (u/s. 22(3)(A) of the Maharashtra Public Trusts Act, 1950) Filed by V. S. Karandikar In the matter of **Kayam Dharmadaya Nidhi** P.T.R. No. A-608 (Mumbai).

Shri V. S. Karandikar Reporting Trustee

All concerned having interest-

WHEREAS the reporting trustee of the above trust has filed a report under Section 22(3)(A) of the Maharashtra Public Trusts Act. 1950 to de-register the said trust.

This is to call upon you to submit your objections, if any, in the matter before the Ld. Deputy Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai, at the above matter mentioned address within 30 days from the date of Publication of this notice.

Given under my Hand and seal of the Charity Commissione Maharashtra State, Mumbai,

This 25th day of the month of August, 2021.



Sd/-Superintendent (J), Public Trust Registration Office Greater Mumbai Region, Mumbai

यूनियन बैंक 🕼 Union Bank



वर्तक नगर शाखा: एस-३, १-४, वेदांत कमर्शियल कॉम्प्लेक्स, वर्तक नगर, ठाणे (प.), जिल्हा ठाणे-४००६०६

्रियम-८(१)) ता**खा सूचना** (स्थावर माल

याअर्थी: खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट २००२ अंतर्गत **युनियन बँक ऑफ इंडिया, वर्तक नग शाखे**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी <mark>२३.०२.२०२१</mark> रोजी वितरीत केलेल्य गगणी सूचनेनुसार कर्जदार **श्री. करीमुल्लाह शमी इशाक खान** व जामिनदार **श्रीमती अमिना करीम खान** यांना सर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रु.१९,६३,२६१.८६ (रुपये एकोणीस लाख त्रेसष्ट हज दोनशे एकसष्ट आणि पैसे शहाऐंशी फक्त) जमा करण्यास सांगण्यात आले होते.

. कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/तारणकर्त जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच कलम १३(X) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खात नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा ३० ऑगस्ट, २०२१ रोजी घेतलेला आहे.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की. कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतदीनसार प्रतिभ गलमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

विशेषतः कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्ते कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **युनियन बँक ऑफ** इंडिया, वर्तक नगर शाखा, यांच्याकडे रु.१९,६३,२६१.८६ (रुपये एकोणीस लाख त्रेसष्ट हजार दोनशे एक **आणि पैसे शहाऐंशी फक्त)** अधिक त्यावरील व्याज जमा करावी.

प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र. २०३, ३रा मजला, इमारत क्र.ए-३, मानस हिल्स, खातिवली, वासिंद, शहापूर, ठाणे-४२१६०१ ठिकाण: ठाणे

प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया

गणेश फिल्म्स इंडिया लिमिटेड CIN:L74994MH2018PLC307613

नोंदणीकृत कार्यालयः ५०३, ५वा मजला, प्लॉट ४६१डी, ए विंग, पार्श्वनाथ गार्डन्स, भाऊदाजी रोड, किंग्ज सर्कल, माटुंगा, मुंबई-४०००१९, महाराष्ट्र. **मोबा.:**८१०४४४९३४३

ई-मेल:gfindialtd@gmail.com वेबसाईट:www.ganeshfilms.com

३री वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, गणेश फिल्म्स इंडिया लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३री वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१ रोजी द्.३.००वा एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य द्रकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता वार्षिक ु अहवालासह एजीएम सचना ज्या सदस्यांचेई-मेल कंपनी /ठेवीदाराकडे एमसीए व सेबी परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार नोंद आहेत त्यांना यापुर्वीच वितरीत केले आहे. एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनींच्या www.ganeshfilms.com आणि सीडीएसएलच्या www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत

पुढे सूचना देण्यात येत आहे की कंपनी कायद्याच्या कलम ९१ व इतर लागू तरतूदी आणि . त्यातील नियमांतर्गत कंपनीच्या ३ऱ्या एजीएमकरिता शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१ ते शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पस्तक बंद ठेवण्यात येतील. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज

रेकायरमेंटम्) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) च्या नियम ४४ नुसार सीडीएसएलद्वारे देण्यात येणाऱ्या विद्यत मतदान प्रणालीने (रिमोट ई-वोटिंग) एजीएम घेण्याच्या सचनेत नमद सर्व ठरावांवर मत देण्याची सुविधा सदस्यांना दिलेली आहे. शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१ रोजी कंपनीचे भरणा केलेले भागभांडवलातील त्यांच्याद्वारे धारण समभागांच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील

रिमोट ई-मतदान कालावधी बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ रोजी, सकाळी ९.०० वाजता सुरू होईल आणि शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजता समाप्त होईल त्यानंतर मतदानासाठी सीडीएसएलकडून मतदान मॉड्यूल अक्षम केले जाईल.

व्हीसी/ओएव्हीएम सविधेने एजीएममध्ये उपस्थित सदस्य आणि ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने ठरावावर मत दिलेले नाही आणि त्यांना असे करण्यात रोखलेले नाही त्यांना एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने त्यांचे मत देता येईल. जे सदस्य एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल, परंतु पुन्हा मत देता येणार नाही.

जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर शेअर्स प्राप्त करून कंपनीचा सदस्य झाला असल्या आणि नोंद तारखेला भागधारणा घेतली असल्यास helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवुन लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि रिमोट ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापुर्वीच नोंद असल्यास मत देण्यासाठी विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा.

ई-वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास सदस्यांनी www.evotingindia.com वर उपलब्ध . एफएक्य व ई-वोटिंग यजर मॅन्यअलचा संदर्भ घ्यावा किंवा ०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क करावा. ई–वोटिंगबाबत काही तक्रारी असल्यास कृपया संपर्क श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, २५वा मजला, ए विंग, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाऊंड. ना.म. जोशी मार्ग, लोअर परळ (पर्व). मंबई-४०००१३ येथे कळवावे किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा वरील क्रमांकावर संपर्क साधावा.

गणेश फिल्म्स इंडिया लिमिटेडकरिता सही/ नम्बी राजन जी. यादव

ठिकाण : मुंबई दिनांक : ०१.०९.२०२१

दिनांक: ०१.०९.२०२१

ठिकाण: बंगळूरू

व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०६५३३७२९

व्हीएक्सएल इन्स्टुमेन्टस लिमिटेड

सीआयएन: एल८५१५०एमएच१८६पीएलसी२७२४२६, नोंदणीकृत व कॉर्पोरेट कार्यालय: २५२, ५वा मजला, इमारत क्र.२, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, चकाला, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. दुर.:९१-२२-२८२४५२१०, फॅक्स:९१-२२-४२८७२९७, **ई-मेल: cs@vxl.net, वेबसाईट: www.vxl.ne**t

३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याची सूचना थे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोज

, १२.००वा. व्हिडीओ कॉन्फरन्स किंवा इतर दृकश्राव्य माध्यमाने २६ सप्टेंबर, २०२१ रोजीच्या सूचनेत नमु वेषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे. कंपनीने सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रक क्र.२०/२०२०, १४, . १०२०, १७/२०२०, ०२/२०२१ (एमसीए परिपत्रक) व दिनांक १२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ रोजीचे सेर्ब रिपत्रकानुसार कंपनी/डिपॉझिटरीकडे ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद आहेत त्या सदस्यांना विद्युत पद्धतीने नप्टेंबर, २०२१ रोजी एजीएमची सूचना पाठविली आहे.

नदस्यांना येथे सुचित करण्यात येत आहे की, सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टि ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४४ आणि कंपनी कायदा २०१३ कलग १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम, २०१५ चे नियम २० नुसार एजीएमच सूचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल ... गर्फत विद्युत मतदान प्रणालीची सुविधा दिलेली आहे.

ई–वोटिंग पर्यायी आहे आणि सदस्यांचे ई–वोटिंग अधिकार हे नोंद तारीख २० सप्टेंबर, २०२१ रोजी त्यांच्याद्र nरण समभागावर आधारित आहेत. रिमोट ई—वोटिंग कालावधी २४ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. प्रारं होईल आणि २६ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. या कालावधी दरम्यान सदस्यांना त्यांचे म विद्युत स्वरुपात देता येईल. तद्नंतर सीडीएसएलद्वारे ई–वोटिंग बंद केले जाईल. जे सदस्य व्हीसी/ओएव्हीएममार्फर ोखलेले नसेल ते एजीएम दरम्यान ई–वोटिंग प्रणालीने मत देऊ शकतील. रिमोट ई–वोटिंगने मत दिल्यानंतर नदस्यास सभेत उपस्थित राहता येईल परंतु सभेत पुन्हा मत देता येणार नाही.

जर कोणा व्यक्तीने कंपनीदारे विद्यत स्वरुपात वार्षिक अहवाल पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनी ादस्य झाला असल्यास आणि २० सप्टेंबर, २०२१ रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी आमचे आरटी र्थात बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, १ला मजला, भारत टीनवर्क्स इमारत, वसंत ओयासिस समो मकवाना रोड, मरोळ, अंधेरी, मुंबई–४०००५९, दूर..०२२–६२६३८२००, फॅक्स.०२२–६२६३८२९९ किं info@bigshareonline.com वर ई–मेल करावे आणि वार्षिक अहवालाची प्रत प्राप्त करावी. हाही प्रश्न असल्यास सदस्यांना https://www.evotingindia.com/userdocs/FAQs.pdf च

डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिक्वन्टली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्यू) चा संदर् यावा किंवा सीडीएसएलकडे helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर २२-२३०५८५४२/४३ रेमोट ई–वोटिंग व एजीएममध्ये ई–वोटिंगचा निकाल तसेच तपासनीसांचा अहवाल कंपनीच्या वेबसाईटवर प्रसि

केले जाईल आणि सीडीएसएलच्या www.evotingindia.com वेबसाईटवर २७ सप्टेंबर, २०२१ रोजी ग़ेणाऱ्या एजीएममधील ठराव मंजुरीचे ४८ तासात सदस्यांच्या माहितीकरिता प्रसिद्ध केले जाईल. तसेच बीएस नेमिटेडकडे कळविले जाईल पस्तक बंद करणे:

0 नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, एजीएमनिमित्त २१ सप्टेंबर, २०२१ ते २७ सप्टेंबर, २०२१ (दोर्न्ह दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवले जाईल. व्हीएक्सएल इन्स्ट्रमेन्ट्स लिमिटेडकरित सही/

कंपनी सचि

संजीवनी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. रजि. नोंद.:टीएनएम/केएलएन/एचएसजी/(टीसी)/२१७९८/२०१०-११/सन २०१०

ीकृत कार्यालय: सीआर गेट क्र.५२-सी जवळ, गुरवली-४२१६०५, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे येथे सचना देण्यात येत आहे की. खालील भागप्रमाणपत्र हरवले/गहाळ झालेबाबत कळविण्यात आले आ आणि संजीवनी कोहौसोलि. यांना या प्रमाणपत्राऐवजी द्य्यम भागप्रमाणपत्र वितरण करण्याची इच्छा आहे. जर कोणा व्यक्तीस सदर शेअर्सवर वैध दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा सोसायटीच्या नोंदणीकृत कार्यालयात

माजञ्जा तारखनातून ५५ दिवसात मळवाव.					
भागधारकाचे	सदस्य	भागांची	प्रमाणपत्र	अनुक्रमांक	
नाव	नोंदणी क्र.	संख्या	वितरण		
थ्री. के. सुब्बा राव व	98	५ (पाच)	बुक ३/१९	४६६ ते ४७०	
श्रीमती मालती एस. राव			दि.१२/०५/२०१५		

श्री. अरुण वसंत पाटील

व्हाईट ऑर्गेनिक रिटेल लिमिटेड

नोंद.कार्यालय: ३१२ए, कैलास प्लाझा, वल्लभ बाग लेन, घाटकोपर (प्.), मुंबई-४०००७७, भारत ध्वनीः ०२२-२५०११९८३, फॅक्स: ०२२-२५०११९८४, ई-मेलः info@whiteorganicagro.com

वेबसाईट:www.whiteorganicagro.com, सीआयएन: एल०११००एमएच१९९०पीएलसी०५५८६० वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **व्हाईट ऑर्गेनिक रिटेल लिमिटेड**च्या सदस्यांची १०वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२९ रोजी स.९.००वा. दैनंदिन कामकाजात वितरीत करण्यात येणाऱ्या सदर एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरर्न्सींग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) द्वां वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/ २०२० दि.५ मे, २०२० आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी, एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ (यापुढे आवश्यक परिपत्रके) नुसार कोविड प्रादुर्भावामुळे एजीएम संचालनावर सवलती तसेच सेबी व कंपनीचे लागू नियम व अधिनियमासह सदर एजीएम सामायिक ठिकाणी भागधारकांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय संपन्न होईल. सभेत सहभागी होण्यासाठी माहिती व निर्देशन एजीएम सूचनेत नमुद आहे आणि सदर सूचना कंपनीच्या http:/ whiteorganics.co.in/investor-relations.html आणि आमचे आस्टीएची वेबसाईट www.linkintime.co.in किंवा बीएसई लिमिटेडच्या (एक्सचेंज) वेबसाईटवर उपलब्ध होईल. कंपनीने सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे देण्यात येणाऱ्या ई-वोटिंग ाध्यमात्रन (रिमोट ई-वोटिंग) ठरावावर त्यांचे मत देण्याकरिता मर्व मदस्यांना मंबंधित ठिकाणाहून त्य तारखेला भागधारकांना अनुमती दिलेली आहे आणि एजीएम दरम्यान ई–वोटिंगची सभा चाल असताना मत देण्यास सदस्यांना अधिकार असतील. याबद्दल माहिती वार्षिक सर्वसाधारण सभेत दिलेली आहे. नोंद

ज्यांची नावे नमूद आहेत त्या सदस्यांना रिमोट ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार आहे. वार्षिक अहवाल व वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले आहे. सद्र दस्तावेज कंपनीच्या https://www.whiteorganics.co.in/ investorrelations.html आणि आमचे आरटीएची वेबसाईट https://linkintime.co.in वेबसाईटवर उपलब्ध असन डाऊनलोड करता येतील.

तारीख अर्थात गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांच्या यादीत

ज्या भागाधारकांचे तपशील डिपॉझिटरी, कंपनी किंवा आरटीएकडे नोंद नाहीत त्यांनी ई–वोटिंग प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ई-मेल नोंद करावेत व युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. कृपया आवश्यक डिमॅट खाते तपशील जसे (सीडीएसएल-१६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी + सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवालाची प्रत, पॅन (स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत) हे **कंपनीच्या** info@whiteorganics.co.in किंवा आस्टीएच्या rnt.helpdesk@linkintime.co.in वर नमुद मेलवर पाठवावेत किंवा https://linkintime.co.in/EmailReg/ Email_Register.html वेब सर्विसमार्फत नोंद करावेत.

व्हाईट ऑर्गेनिक रिटेल लिमिटेडकरिता सही/-

दिनांक: ०१.०९.२०२१ ठिकाण: मुंबई

श्री. दर्शक रुपार्न व्यवस्थापकीय संचालव (डीआयएन: ०३१२१९३९)

व्हाईट ऑर्गेनिक ॲग्रो लिमिटेड

नोंद.कार्यालय: ३१२ए, कैलास प्लाझा, वल्लभ बाग लेन, घाटकोपर (पू.), मुंबई-४०००७७, भारत दुरध्वनीः ०२२-२५०११९८३, फॅक्स: ०२२-२५०११९८४, ई-मेलः info@whiteorganicagro.com वेबसाईट:www.whiteorganicagro.com, सीआयएन: एल०११००एमएच१९९०पीएलसी०५५८६०

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **व्हाईट ऑर्गेनिक ॲग्रो लिमिटेड**च्या सदस्यांची ३१वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी स.१०.३०वा. दैनंदिन कामकाजात वितरीत करण्यात येणाऱ्या सदर एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे. २०२० आणि भारतीय प्रतिभती व विनिमय मंडळदारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ (यापृढे आवश्यक परिपत्रके नुसार कोविड प्रादर्भावामळे एजीएम संचालनावर सवलती तसेच सेबी व कंपनीचे लाग नियम व अधिनियमासह सदर एजीएम सामायिक ठिकाणी भागधारकांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय संपन्न होईल. सभेत सहभागी होण्यासाठी माहिती व निर्देशन एजीएम सूचनेत नमुद आहे आणि सदर सूचना कंपनीच्या <u>http://whiteorganicagro.com/investor_relations.html</u> आणि आमचे आरटीएची वेबसाईट <u>www.sharexindia.com/pdfreports.php</u> किंवा बीएसई लिमिटेडच्या एक्सचेंज) वेबसाईटवर उपलब्ध होईल.

कंपनीने सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे देण्यात येणाऱ्या ई-वोटिंग माध्यमातुन (रिमोट ई–वोटिंग) ठरावावर त्यांचे मत देण्याकरिता सर्व सदस्यांना संबंधित ठिकाणाहुन त्या तारखेला भागधारकांना अनुमती दिलेली आहे आणि एजीएम दरम्यान ई-वोटिंगची सभा चालु असताना मत देण्यास सदस्यांना अधिकार असतील. याबद्दल माहिती वार्षिक सर्वसाधारण सभेत दिलेली आहे. नोंद तारीख अर्थात गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांच्या यादीत न्यांची नावे नमुद आहेत त्या सदस्यांना रिमोट ई–वोटिंगने मत देण्याचा अधिकार आहे.

वार्षिक अहवाल व वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद आहेत त्यांना विद्यत स्वरुपात पाठविले आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या http://whiteorganicagro.com/ investor_relations.html आणि आमचे आरटीएची वेबसाईट www.sharexindia.com बिसाईटवर उपलब्ध असन डाऊनलोड करता येतील.

ज्या भागाधारकांचे तपशील डिपॉझिटरी, कंपनी किंवा आरटीएकडे नोंद नाहीत त्यांनी ई–वोटिंग प्रक्रियेत प्तहभागी होण्यासाठी ई–मेल नोंद करावेत व युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करावा.

१. वास्तविक भागधारकांकरिता- आवश्यक तपशील जसे फोलिओ क्र.. भागधारकाचे नाव भागप्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत) हे **कंपनीच्या info@whiteorganicagro.com व आरटीएच्या** support@sharexindia.com मेलवर पाठवावेत.

्रिडमॅट भागधारकांकरिता— आवश्यक दिमॅट खाते तपशील जमे (मीडीएमएल-१६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी + सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवालाची प्रत, पॅन (स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत) हे कंपनीच्या किंवा आरटीएच्या वर नमुद मेलवर पाठवावेत.

व्हाईट ऑर्गेनिक ॲगो लिमिटेडकरित सही/-श्री. दर्शक रुपानी

व्यवस्थापकीय संचालव

दिनांक: ०१.०९.२०२१ (डीआयएन: ०३१२१९३९) ठिकाण: मंबर्ड

MAX ALERT SYSTEMS LIMITED CIN NO.: L74999MH2004PLC144034

Regd. Off.: 502, 5th Floor, Timmy Arcade, Makwana Road, Marol, Andheri (East), Mumbai-400059. **Tel No.:**+022-26879168, **Website:** https://www.maxalert.in, **Email Id:** santhosh.b@deltainfra.in INFORMATION REGARDING 18th ANNUAL GENERAL MEETING

The 18th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, 30th September, 2021 at 11.30 A.M. (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means ("VC/OAVM") facility without the physical presence of the members at the common venue in compliance with the provisions of Companies Act, 2013 (as amended) and rules made there under ("Act"), SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015, General Circular Nos.14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April 2020, 13th April 2020 and 5th May 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021, respectively, ssued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") The Instruction for joining the AGM

under section 103 of the Act. The Notice of AGM and the Annual Report of the Company, inter alia, containing the financial statements and other statutory reports for the financial year ended 31st March, 2021 will be sent only by e-mail to those members whose email address is registered with the Company / Depositories / Registrar and Transfer Agent (RTA) of the Company, Skyline Financial Services Private Limited. ir accordance with the MCA circulars and aforesaid SEBI circular. The Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2020-21 will also be available on the website of the Company at https://www.maxalert.in and website of the

through VC/OAVM will be provided in the notice of AGM. Members attending the

AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum

Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com Instruction for members whose email ids are not registered or updated:

In case shares are held in physical mode, members are requested to please rovide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self ttested scanned copy of Aadhar Card) to the Company's Register & Share Transfer Agents (RTA) i.e. Skyline Financial Services Private Limited to register/update their

email address. In case shares are held in demat mode, members are requested to contact their respective Depository Participants to register/update their email address. Manner of casting vote through e-voting:

The Company is providing remote e-voting facility before the AGM and e-voting facility during the AGM to its members through National Securities Depository Limited (NSDL) to cast their votes. The detailed procedure for remote e-voting before the AGM and e-voting facility during the AGM by the members holding shares in dematerialized/physical mode and having registered email addresses not having registered email addresses will be provided in the Notice of AGM.

For Max Alert Systems Limited.

Place: Mumbai Date: September 01, 2021 Tayappa Marenna Koli Chief Financial Officer (PAN: AWAPK0884C)